

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)
संचालनालयात निर्माण करण्यात आलेल्या
“राज्य अभियान संचालक” या पदास
मुदतवाढ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: स्वमअ-२०१७/प्र.क्र.५६/नवि-३४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक: २७ नोव्हेंबर, २०१७.

वाचा:

- १) शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक: स्वभाअ-२०१५/प्र.क्र.२३/नवि-३४,
दिनांक २४.०४.२०१५.
- २) शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक: स्वभाअ-२०१५/प्र.क्र.२३/नवि-३४,
दिनांक १५.०५.२०१५.
- ३) शासनाचे समक्रमांकाचे दिनांक ६ एप्रिल, २०१७ रोजीचे पत्र.
- ४) संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांचे क्रमांक राअस/मु.वा./१०४२/२०१७
दिनांक २२/०८/२०१७ रोजीचे पत्र.

प्रस्तावना:

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यातील नागरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची अंमलबजावणी मिशन मोड पद्धतीने सुरु आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर नगर विकास विभागांतर्गत “राज्य अभियान संचालनालय” नव्याने निर्माण करून, ते कार्यरत करण्यास संदर्भाधीन क्रमांक १ येथील दिनांक २४/४/२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

२. “राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” या पदास संदर्भाधीन क्रमांक ३ येथील दिनांक ६/४/२०१७ रोजीच्या पत्रान्वये दिनांक ३०/०९/२०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) हे २ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत राबविण्यात येणार आहे. सबब स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) संचालनालयात निर्माण करण्यात आलेल्या “राज्य अभियान संचालक” या पदास १ ऑक्टोबर, २०१७ पासून पुढे मुदतवाढ देण्याची विनंती संदर्भाधीन क्रमांक ४ येथील पत्रान्वये करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने “राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” या अस्थायी पदास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) संचालनालयात निर्माण करण्यात आलेल्या “राज्य अभियान संचालक” हे पद अभियान कालावधीपर्यंत म्हणजेच दिनांक २ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत कार्यरत ठेवण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

२. सदरचा शासन निर्णय हा वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक: अनौ-२५०/व्यय-३, दिनांक २५/९/२०१७ आणि अनौपचारिक संदर्भ क्रमांक: अनौसंक्र-५३०/आपुक, दिनांक २९/९/२०१७ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१२७११५९५२४८२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सुधाकर झा. बोबडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा .मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा .राज्यमंत्री (नगर विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. अपर मुख्य सचिव, वित्त, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपूर.
६. प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
७. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय, मुंबई.
८. आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
९. राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), मुंबई.
१०. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
११. अधिदान व लेखाधिकारी, फोर्ट, मुंबई.
१२. अधिदान व लेखाधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे, मुंबई.
१३. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
१४. मुख्य लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
१५. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१६. निवडनस्ती, नवि-३४.